



16.05.2024

To,

BSE Limited

Phiroze JeeJeebhoy Towers, Dalal Street. Fort.

Mumbai – 400 001

Scrip Code: 543318

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (E). Mumbai - 400 051

Trading Symbol: CLEAN

Subject: Submission of Newspaper Publication of the Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and year ended 31st March, 2024.

Dear Sir/Madam

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find copies of the newspaper advertisement published in Business Standard (English edition) and Loksatta (Marathi edition) on Thursday, 16th May, 2024, regarding the Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and year ended 31st March, 2024.

You are requested to take the same on record.

Thanking You.

For Clean Science and Technology Limited

Mahesh Kulkarni **Company Secretary**

Encl: As above



ManipalCigna Health Insurance Company Limited (Formerly known as CignaTTK Health Insurance Company Limited) Corporate Identity Number: U66000MH2012PLC227948.

Registered Office: 4th Floor - Unit No. 401/402 Raheia Titanium, Off. Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063. Maharashtra, India. IRDAI Regn. No. 151 T: +91 22 61703600

Website: www.manipalcigna.com Email: customercare@manipalcigna.con

NOTICE OF RELOCATION OF THE MANIPALCIGNA HEALTH INSURANCE COMPANY **LIMITED PUNE - PIMPRI BRANCH OFFICE**

Please note that with effect from 17th July, 2024 our Pune - Pimpri Branch Office is shifting:

From: Office No. 17, 2nd Floor, Sukhwani Fortune, Landmark - Above Gharounda Hotel, Pimpri, Pune - 411 018

Unit No. 808. 8th floor. Rama Equator Building, Samrat Chowk, Near Morwadi Civil Court, Morwadi, Pimpri, Pune 411 018 Maharashtra

Place: Pune Date: 16th May, 2024

Maharashtra

BEFORE MINISTRY OF CORPORATE AFFAIRS Company Petition No. 24/6/2022 - CL III

In the matter of the Companies Act, 2013;

In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder,

AND

In the matter of Scheme of Amalgamation of Lanco Teesta Hydro Power Limited ("Transferor Company") with NHPC Limited ("Transferee Company") and their respective shareholders and creditors

Lanco Teesta Hydro Power Limited (CIN: U40109TG2000GOI034758)...(Transferor Company)

NHPC Limited

(CIN: L40101HR1975GOI032564)...(Transferee Company) ("Transferor Company" and "Transferee Company" are

collectively referred to as the "Petitioner Companies")

NOTICE FOR HEARING OF PETITION

(Pursuant to Rule 16 of The Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016)

The Joint Petition under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 for the sanction of proposed Scheme of Amalgamation of Lanco Teesta Hydro Power Limited ("Transferor Company" with NHPC Limited ("Transferee Company") and their respective shareholders and creditors was presented by the said Petitioner Companies before Ministry of Corporate Affairs.

The Ministry of Corporate Affairs has fixed **Thursday, 30th May,** 2024 for the hearing before Shri Inder Deep Singh Dhariwal, Join Secretary, Ministry of Corporate Affairs

Any one desirous of supporting or opposing the aforesaid Joint Petition should send notice of his intention signed by him or his advocate not later than five (5) days before the date fixed for the final hearing of the Joint Petition to the Petitioner Companies, to SBD & C Division, NHPC Office Complex, Sector-33 Faridabad, Haryana, India, 121003. Where a person seeks to oppose the petition, the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice

Dated: 15th May. 2024

For and on behalf of

NHPC Limited

Amit Gupta General Manager SBD&C uthorised Signatory

For and on behalf of Lanco Teesta Hydro Power Limited

Dr. KamlaFartval Authorised Signatory State Bank of India

"Red Cross Buildings", 2nd Floor No.32, Red Cross Road, Egmore, Chennai - 600 008. STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH Telephone : 044-28881025. Email : clo1samb.che@sbi.co.

Authorised Officer - Mr. Suresh B, 9445395289/9445860332 **NOTICE FOR SALE OF IMMOVABLE AND MOVABLE PROPERTIES**

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with proviso to Rule 6(2) and 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India, being the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and "Whatever there is" basis on 19.06.2024, for recovery of Rs.32,75,08,229.86 (Rupees Thirty two crores seventy five lakhs eight thousand two hundred twenty nine and paise eighty six only) as on 30.04.2024 plus unapplied interest from 01.05.2024 and costs due to the State Bank of India, Stressed Assets Management Branch, Chennai from the Borrower(s) and Guarantor(s) as mentioned below

NAME & ADDRESS OF THE BORROWER M/s. Arjun Chemicals Pvt. Ltd., having its Registered Office at 94(85) - GN Chetty Road, T. Nagar, Chennai - 600 017, Corporate Office at: Robert V Chandran Tower, 2nd Floor, 149-Velacherry Tambaram High Road, Pallikaranai, Chennai - 100, Also at: Door No. 149, RVI Towers, II Floor, Velacherry Tamabaram High Road, Pallikaranai, Chennai - 100, **Factories at** : Phase-1, Chemical Zone, Industrial Growth Centre, JK SIDCO, SAMBA, JAMMU Circle-1 Jammu & Kashmir - 184 121, Plot No.78, 79, Phase II, SIPCOT, Ranipet, Wallajah Taluk, Vellore District - 632 403 and Old S. No.172/P 2/P1, New S No.321, Old S. No.172/P3, New No.320, (Dhagadmal), S. No.224/P-1, (Arnala), Near Marimata Power Station, Near Bhanumetals, Pardi - Nashik Road, Village : Dhagadmal & Arnala, Pardi, Taluk : Pardi, District : Valsad Gujarat - 396 125, Represented by its Managing Director: Shri. P. Chandra Sekhar, residing at: Door No.149, RVI Towers, II Floor, Velacherry, Tamabaram High Road, Pallikaranai, Chennai - 100.

NAME & ADDRESS OF THE GUARANTORS (1) Shri. P. Chandra Sekhar, residing at: Door No.149, RVI Towers, II Floor, Velacherry, Tamabaram High Road, Pallikaranai, Chennai - 100. **(2) Shri. P. Vasantha Kumar**, residing at: Door No.149, RVI Towers, II Floor, Velacherry, Tamabaram High Road, Pallikaranai, Chennai 100, Also at: Flat No.2, 2nd Flooor, B Block, Garden Apartments, Pycrofts Garden Road, Nungambakkam, Chennai - 006 and Corporate Guarantor: (3) M/s Arjun Technologies (India) Ltd., S. No.23, 101 Thandalam Group Velanthangal Vill, Irungattukottai, Thandalam B.O Sriperumbudur - 602 105, Also at: RVI Tower, 2nd Floor, 149, Velachery, Tambaram High Road, Pallikaranai, Chennai - 600 100, Represented by its Managing Director

DESCRIPTION OF PROPERTY **ITEM NO.1**

Property No.1 : Factory land and building at Samba, Jammu & Kashmir in the name of M/s. Arjun Chemicals Private Ltd: Lease hold rights on the land and exclusive ownership over the Factory building located at Phase -1, Chemical Zone, Industrial Growth Centre, JK SIDCO, SAMBA, Tehsil and Distt. Samba, JAMMU (Jammu & Kashmir - 184121) measuring 14 Kanals, comprising Khasra No.34, which is splitted into 33/34, 39/34, 40/34, 41/34, 42/34, 43/34, 44/34, 45/34, 46/34, 47/34, 48/34, 50/34, 53/34 and Sub Khasra No.47/34 and 48/34 situated at Industrial Growth Centre, SIDCO, Samba. (Covered under Lease Deed dated 12.04.2004 and duly registered in the court of Ld. Sub-Registrar Samba on 27.05.2004).

Property No.2: Plant & Machinery, located in the above said property, as per list available in Terms and conditio file uploaded in website. **The above Property No.1 & 2 will be auctioned as single item as <u>ITEM NO.1</u>.**

ITEM NO.2 Property No.3: Factory land and building at SIPCOT, Ranipet in the name of M/s. Arjun Chemicals Private Ltd: 1. All that piece and parcel of lease hold rights on the land and exclusive ownership over the factory building situated at Plot No.78 & 79, Phase II, in the SIPCOT Industrial Complex, within the Village Narasingapuran Walaja Taluk, admeasuring an extent of 7.81 Acres, bearing S. Nos.240 & part of 268/2 & 241.

2. All that piece and parcel of lease hold rights on the land known as Plot 78 part, in the SIPCOT Industrial Complex, within the village of Narasingapuram, Walaja Taluk, admeasuring an extent of 0.94 Cents or hereabouts, bearing S. Nos.263/3. And lying within the Sub-Registration District of Walajah and Registration

District of Arakonam. (Covered under Second modified Lease Deed No.6937/2014 dated 03.09.2014). Property No.4: Plant & Machinery, located in the above said property, as per list available in Terms and condition le uploaded in website. The above Property No.3 & 4 will be auctioned as single item as ITEM NO.2.

Encumbrances known to the Bank, if any: Outstanding of Rs.2,40,128/- (Rupees Two lakhs forty thousand one hundred and twenty eight only) as on 02.02.2024 with J&K SIDCO for factory land and building at Samba, Jammu & Kashmir

RESERVE PRICE :- <u>ITEM NO.1</u> : Rs.4,64,00,000/-(Property No.1 : Rs.3,13,00,000/- + Property No.2 : Rs.1,51,00,000/-ITEM NO.2: Rs.12,19,00,000/-

(Property No.3: Rs.6,54,00,000/-+ Property No.4: Rs.5,65,00,000/-

EMD:- ITEM NO.1: Rs.46,40,000/- ITEM NO.2: Rs.1,21,90,000/-Bid increment amount :- ITEM NO.1 : Rs.10,00,000/- ITEM NO.2 : Rs.20,00,000/

DATE AND TIME OF E-AUCTION: 19.06.2024 from 11.00 a.m. to 04.00 p.m. with unlimited extensions of 10 minutes each

Last Date and Time within which EMD to be remitted : On or before the date of e-auction

Date and Time of Inspection of Property: 21.05.2024 between 11.00 a.m. and 04.00 p.m. Contact: Mr. Shrinath MG, 9445395289.

EMD Remittance : The intending bidders have to get themselves registered on the INDIAN BANKS AUCTIONS PROPERTIES INFORMATION (IBAPI) PORTAL (https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/

ndex.jsp) for participation in the e-auction process. The Bidders have to register themselves well before the nuction date as the process takes minimum of 2 (two) working days. The intending bidder should submit the EMD deposit to IBAPI wallet in IBAPI portal through their Bank account.

NOTE: For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India he Secured Creditor's website (a) https://www.sbi.co.in (Path: SBI in the news > Auction Notices SARFAESI and others) and (b) https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

ASSISTANT GENERAL MANAGER & AUTHORISED OFFICER

STATE BANK OF INDIA, STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH, CHENNA

The auction will be conducted online only through the web portal https://www.mstcecommerce.com <u>auctionhome/ibapi/index.jsp</u>.



Date: 15.05.2024

Place : Chennai

CLEAN SCIENCE AND TECHNOLOGY LIMITED

Regd Office: Office No. 603 & 604, 6th Floor, Tower No.15, Cybercity, Magarpatta City, Hadapsar, Pune, Maharashtra - 411013. Website: www.cleanscience.co.in, Email Id: compliance@cleanscience.co.in, Tel: +91 20 20 41264761 Corporate Identification Number: L24114PN2003PLC018532

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

₹ in million (except per share data)

			Stand	alone		Consolidated					
Sr		Quarter	Ended	Year E	nded	Quarter	Ended	Year	Ended		
No	Particulars	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023		
		(Refer Note 2)	(Refer Note 2)	(Audited)	(Audited)	(Refer Note 2)	(Refer Note 2)	(Audited)	(Audited)		
1	Total Income from Operations	2,254.79	2,168.58	7,894.39	9,357.99	2,275.25	2,168.58	7,914.85	9357.99		
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,005.93	1,078.88	3,309.81	4,054.49	953.01	1,075.20	3,265.00	3,956.35		
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,005.93	1,078.88	3,309.81	4,054.49	953.01	1,075.20	3,265.00	3,956.35		
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	748.10	809.14	2,476.88	3,035.10	702.74	805.34	2,440.26	2,951.76		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	746.49	811.78	2,476.31	3,036.36	700.95	807.98	2,439.51	2,953.02		
6	Paid up Equity Share Capital [Face Value ₹1/- per share]	106.25	106.24	106.25	106.24	106.25	106.24	106.25	106.24		
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet			12,050.13	10,081.68			11,925.40	9,993.75		
8	Earnings per equity share (nominal value of ₹1/- per share)*										
	Basic (₹)	7.04	7.62	23.31	28.57	6.61	7.58	22.97	27.79		
	Diluted (₹)	7.04	7.61	23.31	28.56	6.61	7.58	22.96	27.78		

*EPS are not annualised for the interim periods

Notes:

Place: Pune

Date: May 15, 2024

- 1 The above audited financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their respective meetings held on May 15, 2024. These audited financial results of the company are prepared in accordance with Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
- 2. The quarterly standalone and consolidated financial results for quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 as reported in these financial results, are the balancing figure between the audited figures in respect of the relevant full financial year and unaudited published year to date figures upto the end of the third quarter of the respective financial vear which were subjected to limited review
- 3 The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The aforesaid audited Financial Results will be uploaded on the Company's website www.cleanscience.co.in and will also be available on the websites of BSE Limited www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited www.nseindia.com for the benefit of shareholders and investors
- 4 The Board of Directors of the Company at their meeting held on May 15, 2024, considered and recommended a final dividend of Rs. 3/- (Rupees Three only) per equity share for

the financial year 2023-24 subject to the approval of shareholders in the ensuing Annual General Meeting.

For and on behalf of the Board of Directors

DIN 0410740



HINDUJA HOUSING FINANCE

Hinduja Housing Finance Limited
Corporate Identity Number : U65922TN2015PLC100093
Regd. Office: No. 27A, Developed Industrial Estate, Guindy, Chennai - 600032
Head office: No. 167-169, 2nd Floor, Anna Salai, Saidapet, Chennai - 600015
sbsite: www.hindujahousingfinance.com Email: compliance@hindujahousingfinance.co

	Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 Rs. In Lakhs								
SI. No.	Particulars	Quarter ended 31-03-2024 Year ended 31-03-2024		Quarter ended 31-03-2023	Previous year ended 31-03-2023				
		Unaudited	Audited	Unaudited	Audited				
1	Total Income from Operations	38,134.64	1,20,860.26	23,423.49	74,754.99				
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items#)	13,271.81	39,090.51	10,071.19	28,466.72				
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	13,271.81	39,090.51	10,071.19	28,466.72				
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	10,047.95	30,034.16	7,774.26	21,680.31				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	42,312.82	62,334.95	7,800.65	21,726.77				
6	Paid up Equity Share Capital	23,867.74	23,867.74	23,610.00	23,610.00				
	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,08,684.70	1,08,684.70	46,349.75	46,349.75				
8	Securities Premium Account	25,414.04	25,414.04	21,651.00	21,651.00				
9	Net worth	1,57,966.48	1,57,966.48	91,610.75	91,610.75				
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	8,00,317.13	8,00,317.13	5,23,575.72	5,23,575.72				
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	NA				
12	Debt Equity Ratio	5.07	5.07	5.72	5.72				
	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) (for	4.21	12.63	3.47	9.53				
13	continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	4.21 Not Annualised	12.63 Annualised	3.47 Not Annualised	9.53 Annualised				
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA				
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA				
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA				
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA				
Vot									

.The above is an extract of the detailed format of the quarterly and yearly financial results filed with the stock exchange under Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the quarterly and yearly financial results is available on the Bombay Stock Exchange (BSE) website (URL:https://www.bseindia.com) and on the company's website ttps://www.hindujahousingfinance.com

t. The standalone financial results of the Company has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as pe he Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended from time to time) and notified under Section 133 of the companies Act, 2013 ("the Act").The company has applied its significant accounting policies in the preparation of these financial result: onsistent with those followed in the annual financial statements for the year ended March 31, 2023

3. The financial results for the year ended March 31, 2024 have been audited by the Statutory auditors of the company. The same were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their board meeting held on May 14,2024.

.The figures of the previous periods have been regrouped and/or reclassified to conform to the current period's classification. The figures for the quarter ended 31 March 2024 and 31 March 2023 are the balancing figures between audited figures in respect of the

full financial year and the year to date figures upto the end of the third quarter of the respective financial year, which were subjected to For Hinduja Housing Finance Limited Place: Chennai

Sachin Pilla **Managing Director**



Hindustan Unilever Limited

Registered Office: Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 099. CIN: L15140MH1933PLC002030, Website: www.hul.co.in, Email: levercare.shareholder@unilever.com, Tel: +91 22 50432791 / 50432792

INFORMATION REGARDING 91ST ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), BOOK CLOSURE DATES AND FINAL DIVIDEND

- Members may please note that the 91st Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC / OAVM on Friday, 21st June, 2024 at 2.00 PM (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with Genera Circular No. 14/2020 dated 8th April. 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest one being General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Circular No. SEBI/HO/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard, to transact the business that will be set forth in the Notice of the
- In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 91st AGM and Integrated Annual Report for the Financial Year (FY) 2023-24 will be sent to all the Members whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The same will also be available on the website of the Company at www.hul.co.in, Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and NSDL at www.evoting.nsdl.com. The physical copies of the Notice of the 91st AGM along with Integrated Annual Report for the FY 2023-24 shall be sent to those Members who request for the same
- Manner of registering / updating email addresses to receive the Notice of 91st AGM along with the Integrated Annual Report:
- Those Members, who are holding shares in physical form and have not updated their e-mail ids with the Company, are requested to update the same by submitting a duly filled and signed Form ISR-1 along with self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (eg.: Aadhaar Card Driving License, Voter Identity Card, Passport) in support of the address of the Member. to KFin Technologies Limited at Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddi, Telangana, India – 500 032.
- Members holding shares in dematerialised mode are requested to register / update their email addresses with the relevant Depository Participants (DP).

2. Manner of casting vote through e-voting:

- Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as may be set forth in the Notice of the AGM through remote e-voting system.
- The login credentials for casting the votes through e-voting shall be made available to Members through the various modes as may be provided in the Notice as well as through email after successfully registering their email addresses. The details will also be made available on the website of the Company

3. Book Closure and Final Dividend:

 $Members\ may\ note\ that\ the\ Board\ of\ Directors\ at\ its\ meeting\ held\ on\ 24th\ April,\ 2024\ has\ recommended$ a final dividend of Rs. 24/- per share. The final dividend, subject to the approval of Members, will be paid on or after Tuesday, 25th June, 2024 to the Members whose names appear in the Register of Members as on Friday, 14th June, 2024, the Cut-off date, i.e. the date, one day prior to the commencement of Book Closure dates, i.e. Saturday, 15th June, 2024 to Friday, 21st June, 2024 (both days inclusive) through various online transfer modes

4. Manner of registering KYC including bank details for receiving Dividend:

- SEBI, vide its Circular dated 3rd November, 2021, read with subsequent circulars issued in this regard, has mandated registration of PAN, KYC details and Nomination, by holders of physical securities. As per the said mandate. Members, holding securities in physical form, whose folio(s) are not updated with any of the KYC details [viz., (i) PAN; (ii) Choice of Nomination; (iii) Contact Details; (iv) Mobile Number (v) Bank Account Details and (vi). Signature] shall be eligible for any payment including dividend interest or redemption in respect of such folios, only through electronic mode with effect from 1st April 2024. In accordance with the above, dividends, in respect of physical folios wherein any of the above KYC details are not updated before the cut-off date, will be held back by the Company. Members may please note that the dividends will get credited to their bank account only after the KYC details are updated in the folio.
- Members holding shares in physical form are requested to submit their PAN, KYC and Nomination details by sending a duly filled and signed Form ISR-1, ISR-2, ISR-3 or SH-13, as applicable, to KFin Technologies Limited at Selenium Building, Tower-B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddi, Telangana, India 500 032 or by email to einward.ris@kfintech.com from their registered email id.
- Members holding shares in dematerialised mode are requested to update their complete bank details with their DPs to avoid delay in receiving the dividend.

5. Tax on Dividend:

- Members may note that the Income Tax Act. 1961 (Act), as amended by the Finance Act. 2020 mandates that dividends paid or distributed by a Company after 1st April, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct Tax at Source (TDS) at the time of making payment of the final dividend. In order to enable the Company to determine the appropriate TDS rate, as applicable, Members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Act.
- For Resident Members, tax shall be deducted at source under Section 194 of the Act at 10% on the amount of Dividend declared and paid by the Company during FY 2024-25, subject to PAN details being registered/updated by the Member. If PAN is not registered/updated in the demat account/folio as or the cut-off date, TDS would be deducted @20% as per Section 206AA of the Act.
- However, no tax at source is required to be deducted, if aggregate dividend paid or likely to be paid during the FY to individual member does not exceed ₹5,000, subject to Member not being a 'Specified Person' and the status of the PAN of the Member not being 'in-operative' on Record Date as per provisions of the Act.
- $Specified\ Person', as\ defined\ in\ Section\ 206AB\ of\ the\ Act\ briefly\ means\ 'a\ person\ who\ has\ not\ filled$ the return of income for the immediately preceding financial year i.e. FY 2022-23 on or before the time limit prescribed under sub-section (1) of Section 139 of the Act; and the aggregate of tax deducted at source and tax collected at source in his case is Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand)
- or more in that immediately preceding financial year. In case of individual shareholders, who are mandatorily required to have their PAN-Aadhaar linked and have not done so, their PAN would be considered as inoperative.
- In cases where the Member submits Form 15G (applicable to any person other than a Company or a Firm) / Form 15H (applicable to an individual above the age of 60 years), provided that the eligibility conditions are being met, no tax at source shall be deducted, subject to the PAN of the Member not having an "In-operative" status as per provisions of section 139AA of the Act.
- Apart from the above, since the TDS / Withholding rates are different for resident and non-resident Members, if there is a change in the residential status as per the provisions of the Act, Members are requested to get their residential status updated in their demat account or the physical folio, as applicable, before the Cut-off Date.
 - Tax Exemption Forms are available at https://ris.kfintech.com/form15/default.aspx.
- This notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI.

For Hindustan Unilever Limited

Dev Baipai **Executive Director, Legal & Corporate Affairs** and Company Secretary DIN: 00050516 / FCS No: 3354

Adfactors 66R

Ashok R. Book

Managing Director











Date: 16th May, 2024 Place: Mumbai



जीवर है विकास पुणे-खराडी शाखा : पीएनबी हार्ऊसिंग फायनान्स लिमिटेड, तिसरा मजला, गणलक्ष्मी कॉम्प्लेक्स, सर्वे क. 08, हडपसर खराडी बायपास रोड, खराडी, पुणे, महाराष्ट्र-411014 सुधारित सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3(1) सह वाचण्यात येणारया सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट

पुण-वयाडी ताखा : पैएनबी हार्ठसिंग फावनान्स लिमिटेड, तिस्तम मजला, गणलक्ष्मी कॉम्प्लेक्स, सर्वे क्र. 08, इष्ठप्तर खराडी बायपास रोड, खराडी, पुणे, महायष्ट-411014
सुधारित सिक्बुरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, 2002 मधील नियम 3(1) सह वाचणवात येणायता सिक्बुरिटावंद्रोगन अंड हिकन्दुस्थन और फावनचिंग्शन और फावनचिंग्शन और कार्त्म सेंच प्राप्त कंजिंग्शन सिक्बुरिटी इंटरेस्ट अंक्ट, 2002 मधील खंड
स्वक्त खान मिल्वी हार्जिस फावनचर्सिल. (यापूढे 'पीएनबीएचएएएल'' असा उक्रेख कल्यात वेहंल)सिक्बुरिटावंद्रोगन अंड हिकन्दुस्थन और फावनचिंग्शन अंग्रित स्वचा
आसी, मणण चाली नमूद वर्ष कर्जवाद/स्वक्त कंजिर/सिक्बुरिटावंद्रोगन अंड हिकन्दुस्थन और कार्त्म कर्जवाद/सिक्बुरिटावंद्रोगन अंड हिकन्दुस्थन और फावनचिंग्शन अंग्रित स्वचा
मार्च केली होती. स्तर सुच्नेतील मजकूर आणण मुक्त स्वम, व्याव कंजिय/सिक्बुरिटावंद्रोगन अंकि हिकन्दुस्थन आणि स्वन्त वाच्यान्स सामणी पुचना
मार्च केली होती. स्तर सुच्नेतील मजकूर आणण मुक्त स्वम, व्याव कंजिय/सिक्बुरिटावंद्रोगन अंकिस्त केल्याचा स्वाली नमूद करणाव आलंती आहे, बालवाद, आमस्त अने वाच्याच्या पुसेस कारण आहे की आणण मार्ग्या सुचन स्वीक्तरपास पुसेस कारण आहे की आणण मार्ग्या सुचन सुक्ति होत्याचा पुसेस कारण आहे की आणण मार्ग्या सुचन सुक्ति होत्याचा पुर्वित कारण सुचन सुक्ति होत्याचा सुचन सुक्ति होत्याचा सुचन सुक्ति होत्याचा हित्याचा सुचन सुक्ति होत्याचा हित्याचा हित्य कारण सुचन सुक्ति होत्याचा हित्याचा हित्याचा सुचन सुक्ति होत्याचा हित्याचा हित्याचा हित्याचा होत्याचा ह

	. कज खात	केजदार व सह-केजदाराच नाव/ पत्ता	जामानदाराच नाव व पत्ता	तारण मालमत्ता	मागणा	
ब्र	. д ъ.				सूचना	थकबाकी रक्कम
╙					दिनांक	
1	0015666	कर्जदार श्री/श्रीमती बिरादर श्रीनिवास जैनिन्दराव आणि सह-कर्जदार श्री/ श्रीमती मीना श्रीनिवास बिरादर- सदिनका क्र. 57,	जामीनदार श्री/श्रीमती ज्ञानू	सदनिका क्र. 4, दुसरा मजला,	26	26-04-2024 रोजी रु.
	0001234	इंद्रायणीनगर, भोसरी, महा-411039 आणि सदिनका क्र. 4, दुसरा मजला, व्हिस्परींग पाम, सेक्टर 2, प्लॉट 231, भोसरी, पुणे 411026,	भीमराव यतेकर- सदिनका	व्हिस्परींग पाम, सेक्टर 2, प्लॉट	एप्रिल	384968.84/- (रुपये तीन लक्ष
	શા.વર્ગા.	तसेच येथे- स.क्र. 16/1/16, गुळवे वस्ती, एस-119 समोर, एमआयडीसी, भोसरी, पुणे, महाराष्ट्र, भारत-411026.	क्र. 4, दुसरा मजला, व्हिस्परींग	231, भोसरी, पणे 411026.	2024	चौरवाऐंशी हजार नऊशे अड्सष्ट
	पुणे		पाम, सेक्टर 2, प्लॉट 231,	,, g		आणि चौरयाऐंशी पैसे फक्त)
			भोसरी, पुणे 411026			-111 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11
Н	NHL/					
2	· PUN/	कर्जदार एक्सपट प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि सह-कर्जदार एक्सपट प्रॉपर्टीज इंडिया लिमिटेड आणि		युनिट क्र. 611, सहावा		30-04-2024 रोजी रु.
	0318/	सह-कर्जदार मैसूर राममूर्ती दिवाकर आणि सह-कर्जदार संतोष बाळकृष्ण शेट्टी आणि सह-कर्जदार विल्फ्रेड ऑगस्टीन		मजला, सोबत 2 कव्हर्ड कार		31123432.85/- (रुपये तीन
	510900,			पार्क, कोहिनूर सिटी मॉल,		कोटी अकरा लक्ष तेवीस हजार
	शा.का.	अमरिदनोमल भाटीया आणि सह-कर्जदार राकेश नेल्सन गायकवाड- युनिट क्र. 611, सहावा मजला, सोबत 2 कव्हर्ड कार पार्क,		किरोळ रोड, सीटीएस क्र.		चारशे बत्तीस आणि पंच्याऐंशी पैसे
	पुणे	कोहिनूर सिटी मॉल, किरोळ रोड, सीटीएस क्र. 637, एलबीएस रोडच्या पलिकडे, कुर्ला पश्चिम, मुंबई, डॉन बॉस्कोसमोर, मुंबई, महा-		637, एलबीएस मार्गाच्या		फक्त)
	"	400070, तसेच येथे- सदिनका क्र. 204, बिल्डींग क्र. ई, ब्रह्मा एक्ड्यूबरन्स, एनआयबीएम रोड, कोंढवा, पुणे, महा- 411048,		पलिकडे, कुर्ला पश्चिम, मुंबई,		
		तसेच येथे- सदिनका क्र. 302, रोझडेल अपार्टमेंट, कुक टाऊन, बंगलोर उत्तर फ्रेझर टाऊन, बंगलोर, कर्नाटक- 560005, तसेच येथे-		डॉन बॉस्कोसमोर, मुंबई,		
		71 564 मोतीलाल नगर 3 गोरेगाव पश्चिम, मुंबई, महा- 400062, तसेच येथे- सदिनका क्र. 402, बी ब्लॉक, ओमेगा रेसिडेन्सी,		महाराष्ट्र- 400070.		
		स.क्र. 109/3/2, बाणेर रोड, पुणे, महाराष्ट्र-411045, तसेच येथे- बी-1, शांग्रीला अपार्टमेंट, 136 कार्पगम अव्हेन्य, मद्रास, अलातुर,				
		किरळ- 695506, तसेच येथे- ए1/122, कोहिन्र सिटी, किरोळ रोड, एलबीएस मार्गाच्या पलिकडे, कुर्ला पश्चिम, मुंबई- 400070,				
		निरुक्त 695506, तसंच यथ (17122, फाहिनूर सिंदा, फिरिक्क रेड, खुलाबादस मानाच्या पालकड, कुला पाञ्चम, मुंबई 400070, तसंच येथे - कमल मानसीन फ्लोर, आर्थर बंदर रोड, कुलाबा, मुंबई, महाराष्ट्र- 400005.				
⊩				_		
3	. 0015666	कर्जदार सत्यवान बी कांबळे आणि सह-कर्जदार सरिता एस कांबळे- सदिनका क्र. 1, तळ मजला, हरी ओम अपा. कॉन्डोमिनियम,	जामीनदार नारायण नामदेव			30-04-2024 रोजी रु.
l	00011010	केजवार सत्यवान बा काबळ आण सह-कजदार सारता एस काबळ- सदानका क्र. 1, तळ मजला, हव जाम जनाः का-जामानयम, सेक्टर 7, प्लॉट क्र. 80/16, पीसीएनटीडीए, भोसरी, पुणे, महाराष्ट्र- 411035 आणि आकाश सिव्हील कॉन्ट्रॅक्ट, 26, शांती नगर, भोसरी,	मगर- पुणे, महाराष्ट्र, भारत.	हरी ओम अपा. कॉन्डोमिनियम,		1390984.32/- (रुपये एक
l		पुणे, महाराष्ट्र- 411026, भारत.		सेक्टर 7, प्लॉट क्र. 80/16,	2024	कोटी एकोणचाळीस लाख नऊशे
	पुणे			पीसीएनटीडीए, पुणे.		चौऱ्याऐंशी आणि बत्तीस पैसे फक्त)
10	क्र गो हिन	i z. : 16.05.2024	(:	जा/-) गाधिकत अधिकारी	(ப் பி	ग्रामी हाउसिंग फायमान्य लि)

થે **pnb** Housing

Ghar Ki Baat

परिशिष्ट - IV-A - अचल मालमत्तांची ई-लिलाव जाहीर विक्री सूचना

क्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8(6) च्या तखुर्दीसह वाचण्यात येणारया सिक्युरिटोयझेशन अँड किनन्ट्रक्शन ऑ क्रायनॅशीअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाढी ई-लिलाव विक्री सूचना फोनः 011-23357171, 23357172, 23705414, वेबसाईटः www.pnbhou शाखा कार्यालयः 201/202, दुसरा मजला, मेट्रो 99 कमर्शियल कॉम्प्लेक्स, कॉलेज रोड, नाशिक, महाराष्ट्र-422005.

शाखा कायानच 201/202, दुस्स मजला, मट्टा 99 कमाशयल काम्प्लब्स, कालज राइ, नााशक, महाराष्ट्र-422005.

शाखा कायानच 201/202, दुस्स मजला, मट्टा 99 कमाशयल काम्पलब्स, कालज राइ, नााशक, महाराष्ट्र-422005.

एचएफएल)/सुर्श्वत धनको च्या प्राधिकृत अधिकारयांनी रचनात्मक/प्रत्यक्ष ताचा घेतलेला असून (स्तंभ-क मध्ये नमूद कल्यानुसार) त्यांची 'जशी आहे जोधे आहे' आणि 'तेथे जे काही आहे' तत्त्वावर खाली नमूद तपशिलानुसार विक्री करण्यात येहल. याद्वारे ही सूचना सद्य दिनांकास सुधारित सिक्युरिटी इंट्रेस्ट एनफोर्समेंट रुल्स, 2002 मधील नियम-8(६) व ९ अंतर्गत स्तंभ क्र. अ मध्ये नमूद करण्यात आलेल्या कर्जदार/गहाणदार/कायदेशीर वास्स, कायदेशीर प्रतिनिधी (ज्ञात किंवा अज्ञात), सर्विधित कर्जदार/गहाणदार/कायदेशीर वास्स, कायदेशीर प्रतिनिधी (ज्ञात किंवा अज्ञात), सर्विधित कर्जदार/गहाणदार/काय (मयत ज्ञाले असल्यास) मृत्युरात्रव्यवस्थापक, प्रशासक, वास्सदार, अभिहस्तांकिती यांना देऊ करण्यात येत आहे. विक्रीच्या अटी व शतींच्या तपशीलासाठी कृपया सुर्गक्षत धनको मे. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड/ सुर्वाचरा कुणवार नागवार व्या (नवरा झारा जसरवास) मृत्युवयव्यव्यवका प्रशास सुरक्षित धनकोच्या वेबसाईटला www.pnbhousing.com येथे भेट द्यावी.

कर्ज् क्र., कर्जदार/	मागणी केलेली	ताबा	तारण मालमत्तेचे	आरक्षित	बयाणा रक्कम	बोली सादर	बोली वृद्धी	पाहणीचा दिनांक		ज्ञात बोजे/
सह-कर्जदार/जामीनदाराचे /	रक्कम व	प्रकार	वर्णन	किंमत	(आ.कि.च्या	करण्याचा	दर	व वेळ	दिनांक व वेळ	कोर्ट खटले
कायदेशीर वारसाचे नाव	दिनांक				10%)	शेवटचा दिनांक				(असल्यास)
(y)	(बी)	(सी)	(র্ব্তী)	(ई)	(एफ)	(जी)	(एच)	(आय)	(जे)	(के)
U/PM/0317/363567 & HOU/PM/0317/365810	31.03.2021	प्रत्यक्ष	विंग पी1, तिसरा मजला, स्वप्न नगरी विंग	₹.	₹.	30-05-2024	₹.	25-05-2024	31.05.2024	*निरंक/
HOU/PM/0417/376915/	रोजी		(ओ1 व पी1), गट क्र. 4595 (जुना), गट	14,25,000/-	1,42,500/-	रोजी दु. 04.00	10,000/-	रोजी दु. 12.00 ते	रोजी दु. 01.30	ज्ञात नाही
क चंद्रकांत वाडीकर/ अश्विनी दीपक	रु.		क्र. 455, 456 (नवा), चाकण गाव, ता.			वार्जेपर्यंत		दु. 04.00	ते दु. 03.00	
डीकर. शा.का.: पिंपरी चिंचवड	9,63,860.3		खेड, जि. पुणे, महाराष्ट्र-410501.					वाजेपर्यंत	वाजेपर्यंत	
बत भरण्याच्या व/वा वसलीच्या दिनांकापर्यंतचे ल	गग असेल त्यानस	ार वार्षिव	5 18% दराने पढील व्याज, आनषंगिक खर्च, र	ाल्के. अधिभार इ.	**पीएनबी हाउ	oसिंग फायनान्स वि	तमिटेड च्या प्र	ाधिकत अधिकारयांच्य	ग माहितीनसार वर	स्तंभ के मध्ये

ार्जित रेपना व्यक्ति चुरात्मा स्वापनास्त्र पार्च प्राप्त स्वापना प्रकार करते. अपना स्वापना स्वापना स्वापना स्व जिसे केलेक्या माहितीशिवाय वर मृद् अचलाअमान मार्जिय देवी बीजावी बीजावी स्वापना स्व जाहार कल्ल्या माहिताशवाय वर नमूद अरह्मा अनावन माहिता आहत. समाव्य खरदादार/बालादावन वा नावत आह की त्यांनी वर नमूद बोज्यांनी स्वर्तमण चीक्सी कर्गवर्त . [1] आज दिनांकास वर नमूद अचल माहिताशायक्षी विक्री करण, नमूद बोज्यांनी स्वर्तमण चीक्सी कर्गवर्त . [1] आज दिनांकास वर नमूद अचल माहिताशायक्षी विक्री करण, नमूद बेलेल्या प्रक्रिया आहे. सभील बाजूची स्वतंत्रणणे चीक्सी कर्गवर्त . वात पीएनबीएचएएफएल च्या प्राधिक्त अधिकारांचा भावत विक्री करणा चीक्सी कर्गवर्त यात पीएनबीएचएफएल च्या प्रधिक्त अधिकारांचा माहिता कि क्राचा सामावेश आहे, एतं ते तैयपर्यंत्व मर्यादित नसून त्यांनी निवदा/बोली अर्ज सारत करण्याआगेदर किंवा माहिता चाल्यों स्वतंत्रणणे चीक्सी करून च्यावी बोलीदायस बोली प्रपन्नासोबत सदर लिलाबाच्या अर्थ त्यांत्व स्वार्थ माहिता कर्गवि लागित . [3] कृपया लागात च्यांत्व की सिक्युरिटी इंटेस्ट (एमफोर्समेंट) रुत्स, 2002 मधील नियम ९(3) चा अनुर्याने बोलीदार/खरेदीदार विक्री किमतीच्या 25% एवढी स्क्रम (जमा केलेली बवाणा स्क्रम ५६०न) त्याच दिवशी किंवा फार प्रधान कार्याक्षी स्वर्ति क्रमातच्या उत्तर प्रधान क्रमातच्या कर्मा क्यांनी स्वर्धीटी इंटेस्ट (एमफोर्समेंट) रुत्स, 2002 मधील नियम ९(3) नुसार सुर्वक्षत धनक्री समतीच्या 25% एवढी स्क्रम प्राप्त झाल्यावाच विक्री बोलीदारच्या नावे विश्वित करण्यात (स्वा/-) प्राधिकत अधिकारी, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड **प्रानः** पिंपरी चिंचवड. **दिनांकः** 14.05.2024



CLEAN SCIENCE AND TECHNOLOGY LIMITED

Regd Office: Office No. 603 & 604, 6th Floor, Tower No.15, Cybercity, Magarpatta City, Hadapsar, Pune, Maharashtra - 411013. Website: www.cleanscience.co.in, Email Id: compliance@cleanscience.co.in, Tel: +91 20 20 41264761 Corporate Identification Number: L24114PN2003PLC018532

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

₹ in million (except per share data)

			Stand	alone		Consolidated				
Sr		Quarter	Ended	Year E	nded	Quarter	Ended	Year I	Ended	
No	Particulars	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	
		(Refer Note 2)	(Refer Note 2)	(Audited)	(Audited)	(Refer Note 2)	(Refer Note 2)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	2,254.79	2,168.58	7,894.39	9,357.99	2,275.25	2,168.58	7,914.85	9357.99	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,005.93	1,078.88	3,309.81	4,054.49	953.01	1,075.20	3,265.00	3,956.35	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,005.93	1,078.88	3,309.81	4,054.49	953.01	1,075.20	3,265.00	3,956.35	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	748.10	809.14	2,476.88	3,035.10	702.74	805.34	2,440.26	2,951.76	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	746.49	811.78	2,476.31	3,036.36	700.95	807.98	2,439.51	2,953.02	
6	Paid up Equity Share Capital [Face Value ₹1/- per share]	106.25	106.24	106.25	106.24	106.25	106.24	106.25	106.24	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet			12,050.13	10,081.68			11,925.40	9,993.75	
8	Earnings per equity share (nominal value of ₹1/- per share)*									
	Basic (₹)	7.04	7.62	23.31	28.57	6.61	7.58	22.97	27.79	
	Diluted (₹)	7.04	7.61	23.31	28.56	6.61	7.58	22.96	27.78	

*EPS are not annualised for the interim periods

Notes:

- 1 The above audited financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their respective meetings held on May 15, 2024. These audited financial results of the company are prepared in accordance with Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
- 2 The quarterly standalone and consolidated financial results for quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 as reported in these financial results, are the balancing figure between the audited figures in respect of the relevant full financial year and unaudited published year to date figures upto the end of the third quarter of the respective financial vear which were subjected to limited review. 3 The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure
- Requirements) Regulations, 2015. The aforesaid audited Financial Results will be uploaded on the Company's website www.cleanscience.co.in and will also be available on the websites of BSE Limited www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited www.nseindia.com for the benefit of shareholders and investors

4 The Board of Directors of the Company at their meeting held on May 15, 2024, considered and recommended a final dividend of Rs. 3/- (Rupees Three only) per equity share for the financial year 2023-24 subject to the approval of shareholders in the ensuing Annual General Meeting

For and on behalf of the Board of Directors

Ashok R. Boob **Managing Director**

DIN 0410740

टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंद. कार्यालय: 11वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क,

ताबा सूचना (अचल मालमत्तेसाठी)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 मधील नियम 8(1)नुसार) याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार हे टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स 2002 च्या नियम 8 आणि 9 सह वाचण्यात येणारया अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्या आलेल्या अधिकारांचा वापर करीत एक मागणी सचना निर्गमित केली ज्यात कर्जदारांना सदर सचन प्राप्त होण्याच्या दिनांकापासन 60 दिवसांचे आत त्या सचनेत नमद रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदा त्र सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते की सदर अधिनियमांतर्गत बहाल करण्या भालेल्या अधिकाराचा वापर करीते निम्नस्वाक्षरीकारांनी सदर अधिनियमाच्या नियम 9 सह वाचण्या येणारया अनच्छेद 13(4) अंतर्गत येथे नमद करण्यात आलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्य संदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो टाटा कॅपिटल हाऊसिंग फायनान्र ले. च्या खाली नमूद रक्कम अधिक मागणी सुचनेच्या दिनांकपासूनच्या तीवरील व्याज आणि दंडात्मक व्याज, शुल्क, खर्च इ. च्या भागधीन असेल. अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते.

(0) 400	44-40		
कर्ज	बाध्यताधारी/ कायदेशीर वारस/	मागणी सूचना	ताबा
खाते क्र.	कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	दिनांक आणि रक्कम	दिनांक
CFLA	1) श्री. शीतल आदिनाथ केतकाळे, 2) श्रीमती	कर्ज खाते क्र.	11
0277 000010	वैशाली आदिनाथ केतकाळे, 3) मे. संमती	TCFLA02770000	मे
952218	सीएनसी इंजिनियरिंग वर्क्स, द्वारे त्यांचे प्रोप्रायटर	1095 साठी देय व	2024
	श्री. शीतल आदिनाथ केतकाळे, 4) मे. संमती	थकबाकी दि. 28	(प्रत्यक्ष
	प्रिसीजन इंजिनियरिंग प्रा. लि. द्वारे त्यांचे संचालक	जून 2022 रोजी	ताबा)
	श्री. शीतल आदिनाथ केतकाळे, 5) श्री. शीतल		
	राजगोंडा पाटील, सर्व 1 ते 5 यांचा पत्ताः 19/149,	86,65,316/-	
	नमोकार बंगलो, उपवन हॉटेलसमोर, कोल्हापूर रोड,	(रुपये शहाऐंशी लक्ष	
	इचलकरंजी, हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र-	पासष्ट हजार तीनशे	
	416115, तसेच पत्ता येथे: प्लॉट क्र. 108, 109,	सोळा फक्त)	
	सेक्टर ए, श्री लक्ष्मी को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट,	मागणी सूचना दिनांक	
	हातकणंगले कोल्हापर महाराष्ट्र-416115	29 जन 2022	

मालमत्तांचे वर्णन: मालमत्ता प्लॉट क्र. 108 आणि 109, क्षेत्रफळ सुमारे 693.75 चौ.मी., भार.एस. क्र. 946 मधील शेडसह, फेझ एक, सेक्टर ए. श्री लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहर लिमिटेड, हातकणंगले, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, **चतुःसीमाः** पूर्वेस- प्लॉट क्र 107, पश्चिमेस- प्लॉट क्र. 110, दक्षिणेस-रस्ता, उत्तरेस- गट क्र. 855.

(स्वा/-) प्राधिकृत अधिकारी **ध्यानः** हातकणंगले, कोल्हापुर टाटा कॅपिटल लि



दर सोमवार आणि गुरुवारी 'लोकसत्ता' आणि 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये संपर्क - ०२०-६७२४१०००

जाहीर नोटीस ामाम लोकांस या जाहीर नोटीशीने कळविणेत येते की. खालील परिशिष्टात नमुद्र केलेली मिळकत, बबन गेण्

शमुख, म्यत तर्फे वारस, श्रीमती सरूबाई बब देशमुख, सौ. व्दारकाबाई पांडूरंग जगताप, सौ. सुवर्णा अप्पा जगताप आणि सौ संगीता सुज़ित खिरिड़ (**''विद्यमान** मालक'') यांचे पर्णाशाने मालॅकीहक्काची असन सद वद्यमान मालकानी खालील परिशिष्टात नमूद मिळकत, दिनांक २३/०३/२००७ रोजीचे विकसन करारनामा व कुलमुखत्यार दस्तांन्वये, **श्री. अनंत** सोपानराव शेडगे (''विकसनकर्ता''), यांना विकसनाकरीता दिलेली असन तसा परिशिष्ट मिळकतीचा ाबा देखील दिलेला आहे. तरी सदर विद्यमान मालूक वेकसनकर्ता व आमचे अशिल यांचेमध्ये खालील परिशिष्ट ाळकत विक्रीकांमी चर्चा, निगोशिएशन चालु आहे तरी खालील परिशिष्ट मिळकतीसंबंधि विदामान मालकांचे मालकीहक्क, पणनयोग्य हक्क आणि विकसनकर्त्यार ाब्यासह विकसनाचे हक्क व अधिकार तपासणे कांमी पदरील जाहीर नोटीस प्रसिध्द करणेत येत आहे खालील परिशिष्टात नमूद मिळकत पूर्णतः निर्वेध, निजोखमी, निष्कर्जी व बोजारहित असून, विद्यमान गालकांस, परिशिष्ट मिळूकतीचे पूर्ण ताब्यासह मालकीहक्क् मानगोग हक्त व अधिकार ओहेत. असे त्यांचे प्रणा आहे. तथापि, खालील परिशिष्टात नमुद मिळकतीवर विदामान मालक व विकसनकर्ता व्यतिरिक्त अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारचा गहाण, दान, लिन लिज, पोटेगी, अन्नवस्त्र, कोर्टवाद, चोर्ज, वाटप, दावा वारसाहक्क, मृत्यूपत्र, वहिवाट, अदलाबदल, करार, खरेदीखत्, मुखत्यार, विरोधी कब्जा अगर तत्सूम कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, बगैरे असल्यास, संबंधीतांनी सदरील नोटीस प्रसिद्ध झालेपासून पंधरा (१५) दिवसाचे आत, मूळ कागदपत्रानिशी आमचे खालील पत्त्यावर येवून खात्री करून द्यावी, सदरील मुदतीमध्ये हरकत न आल्यांस, खालील परिशिष्टात नमुद केलेली मिळकत पूर्णत: निर्वेध, निजोखमी व निष्कर्ज़ी असून, विद्यमान मालकांस तिचे पूर्ण ताब्यास मालकीहक्के. पणनयोग्य हक्क व अधिकार आहेत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा काही एक हक्क अधिकार व हितसंबंध नाही. असल्यांस. तो त्यांर्न गणीवपूर्वक सोडून दिलेला आहे, असे समजून आमचे अशिल ठरलेप्रमाणे पुढील व्यवहार पूर्ण करतील. मुदतबाह्य हरकत विचारात घेतली जाणार नाही. **परिशिष्ट** मेळकतः- तुकड़ी पुणे पोट तुकडी, तालुका-मुळशी जेल्हा-पणे, तसेच पणे महानगरपालिकेत माविष्ट झालेले मुलुकी गांव **मौजे-बावधन खुर्द्** येथील मिळकत:- **गट/सर्व्हे क्रमांक** ४७/३, यांसी क्षेत्र ०० हेक्टर ३२ आर, पैकी या नोटीसीचा विषय असलेले क्षेत्र ०० हेक्टर १६ आर, ज्यांसी चतुःसिमा पुढीलप्रमाणे **पूर्वेसुः** लागुण याच सर्व्हे क्रमांकापैकी हिस्सा क्रमांक १ में मिळकत, **दक्षिणेस:** लागुण बावधन बुदुकची शीव । काही भागात याच सर्व्हे क्रमांकापैकी हिस्सा क्रमांक ४ ची मिळकत, **पश्चिमेस:** लागुण याच सर्व्हे क्रमांकापैकी हेस्सा क्रमांक ३ पैकी उर्वरीत मिळकत व त्यापलिकडे ग्रावधन बुदुकची शीव आणि **उत्तरेसः** लागुण याच सर्व्हे क्रमांकापैकीँ हिस्सा क्रमांक x व हिस्सा कॅमांक २ च्या मिळकती. येणेप्रमाणे वर्णनात्मक मिळकत, अटॅचड् इक्क अधिकार व हितसबंधासहित तसेच जाणे-येणे च्या रस्त्याचे वहिवाटीचे हक्कांसह, दरोबस्त, हा या

नोटीसीचा विषय आहे. कळावे, ही नोटीस, तारीख: १६/०५/२०२४ हदगांवकर अंग्ड असोसीएट्स् (लॉ फर्म) वकील व विधी सङ्घागार ॉड. अनुप के. हदगांवकर | ॲड.श्रेया अनुप हदगांवकर 'शॉप नं. ३'. अक्षय सेंटर, लक्ष्मण नगर, थेरगांव,

पुणे ४११०३३; मोबाईल क्र.९९७५९४५२६९.



यात्रा विशेष

Place: Pune

Date: May 15, 2024

यात्रासहल उशपाड टव्हत्स वैष्णोदेवी-काश्मिर **तसरसह** 13 दिवस

21, 23 में , कन्फर्म्ड झर्व्हेशन, ३ टायर एसी, ३५,५००/- प्रत्येव चारधाम यात्रा केशस्यह १३ दिवर 3 टायर एसी, ३, १३, २४ जून, ५, १९ ऑगस्ट 23 सप्टेंबर . 3. 14 ऑक्टोंबर 33.500/- पत्येव ओडिसा-पुरीसह 10 दिवस, 25 ऑगस्ट, 3 नोव्हेंबर 3 टायर एसी, 25,500/- प्रत्येकी

उज्जैन-इंदौर ओमकारेश्वर-महेश्वर 6 दिवस, 14, 26 ऑगस्ट 13,500/- प्रत्येकी सोरटी सोमनाथ द्वारका-गिरनारसह

नेपाळ-काठमांडू पशुपतीनाथ-पोखरा वाराणसीसह(श्रावण स्पेशल 8 दिवस, 13, 21 ऑगस्ट, 5,500/- प्रत्येकी, जाताना 3 टायर एर्स येताना काठमांडू-मुंबई विमानप्रवास

लेह-लंडाख **काश्मिरसह** १४ दिवस 25 मे, 8 जून, 27 जुलै, 3 टायर एसी,

मंबर्ड ते मंबर्ड रेल्वे प्रवास, 43.500/- पृत्येव 9820962500



पाहिजेत

श्रीरामकृष्ण- चारधाम

यात्रा- केदार बद्री-

१६.०७.२०२४// नेपाळ-

१९.०५.२०२४// काश्मीर-

मनाली- २३.०५.२०२४//

भतान- १७.०५.२०२४//

२३.०७.२०२४// भूतान-

२३.०५.२०२४// नर्मदा

पिठापूर- २५.११.२०२४//

व्यवसाय

ग्तवण्कविषयक

परिक्रमा// कुरवपूर

राजस्थान/ केरळ-

9137001395/

9820023106.

9850990529

तामिळनाडू// बापट-

सिक्कीम- दार्जिलिंग-

त्रियगी नारायण-

लाखामंडलसह-

२१.04.२०२४/

03.08.2028/

चितवनसह-

२५.०५.२०२४//

अमरनाथ यात्रा-

08.09.2028/

पनाखासह-

नैनीताल// सिमला-

MULTIPLE

VACANCIES

Wanted Teachers For An **English Medium School** In Pimpri Graduates Can Also Apply Contact 9890867830 P.C.M.C १९.०९.२०२४// लेह-Candidates Preferred लडाख- १५.०५.२०२४/

0090350726-1

सर्व्हिसेस

भविष्यविषयक

श्री राघवेंद्र ज्योतिषालय पंडित श्रीनिवास गुरुजी हस्तरेषा फोटो पाहून भविष्य सांगितले जाईल सर्व समस्यांचे योग्य प्रकारे निवारण केले जाईल पुणे संपर्क- ९९७०६६६०७३ / ९९७०६६६०६३.

0090349814-1

कन्सल्टन्सी

Redevelopment Architect/ PMC/ Legal/ Feasibility/Tendering/

TALLER: 9657817863.

0090349274-1

जीवतसाथीच्या **जिवडीसाठी** एकमेव मंगल मार्ग

दर रविवारी 'लोकसत्ता' तून

जीवनसाथी

कितीही जुनी व कोणत्याही कॉम्बिनेशनची शेअर सर्टिफिकेटस डिमॅट करण्यासाठी आणि गव्हर्नमेंट बॉंड्स साठी संपर्क :- सलील केळकर 8830413958 /

0090350638-2

0070897793-3

नोकरीविषयक वैयक्तिक

नावात बदल

I. No 6327801P Ex Sep Ganesh Prasad residing at Lohagaon, Pune have changed my name from Ganesh Prasad to Ganesh Prasad Chandola vide affidavit

14/05/2024. 0090350843-2

No 468/2024 dated

माझं लग्नापूर्वीचे नाव कलाबाई/ कलावती बाप हिरवे असे होते. लग्नानंतर माझं नाव कलाबाई/ लक्ष्मीबाई नारायण गायकवाड असे झालं आहे. तरी कलाबाई/ कलावती बाप हिरवे किंवा कलाबाई नारायण गायकवाड किंवा लक्ष्मीबाई नारायण गायकवाड ही एकच व्यक्ती असून वेगवेगळ्या नाहीत. हे शपथपत्राद्वारे प्रमाणित केलेले आहे. सध्या रापथपत्र करणार लक्ष्मीबाई नारायण गायकवाड या शिरुर, ता. शिरुर, जि. पुणेच्या

रहिवासी आहेत. 0070903314-1

I, Yogita Wife of No JC 813085F Rank Nb/Sub Shirsat Vijay Ashok residing at A 201 Mantra Essence Society . Jaqdamba Bhavan Marg Undri Pune 411060 Declared that I have changed my name from Yogita to Correct Name Yogita Shirsat DOB 01/07/1985 Vide Affidavit No 1271/2024 Dated 14/05/2024

0090350826-1

My old name Nafeesa Basit Shaikh Changed to new name as Nafeesa Mohammed Basit Shaikh. Vide Affidavit No. 3724/24 Dated 15/05/2024 0090350828-2

My old name was Prathamesh Rajendra Potabatti, changed to new name Prathmesh Rajendra Potabatti, both are same and one

person. As per affidavit

no. 1045/2024 dated on

15 May 2024.

0090350840-1 माझे जुने नाव निलम प्रोमित कुमार बदलुन नवीन नाव निलम दिनेशकुमार यादव असे झाले आहे.ॲफिडेव्हिट

नं.1028/2024/10 मे

2024. 0090350872-2 My old name Aditya Gauray Prasad Changed to new name as Aditva Saniay Prasad, As per

relevant Documents. 0090350828-3 My Old Name is Naresh Radheysham Agarwal Changed To My New Name is Naresh

Radheshyam Agarwal

as Per My Documents.

0070903279-1 Mv Old Name is Aarti Nikhil Chincholikar Changed To My New Name is Aarti Ajaykumar Gupta as Per My Documents.

0070903275-1

I, Vimal widow of No 1518877P Ex Sep Pandhari Nath Nalage residing at Karvenagar, Pune have changed my name from Vimal to Vimal Pandharinath Nalage & DOB is 14/02/1947 vide affidavit No 465/2024 dated 14/05/2024. 0090350843-5

I, Shakuntla spouse of 1526188 Ex Nk Keshav Jadhav residing at Hadapsar, Pune have changed my name from Shakuntla to Shakuntala Keshav Jadhav vide affidavit No 474/2024 dated 14/05/2024. 0090350841-1

I have changed my old name Mohammad Ishrar Ali to my new name Mohd Ishrar Ali date 02/04/2024 affidavit number 2600/2024

0090350855-1

I. Rupali spouse of No 14430299W Ex Hav Choudhari Sandip Subhash residing at Sortapwadi, Pune have changed my name from Rupali to Rupali Sandeep Choudhary vide affidavit No 466/2024 dated 14/05/2024.

0090350843-4

I, No 2798702L Ex Nk Holambe Balu Baliram residing at Lohgaon, Pune have changed my daughter name from Akanksha to Akanksha Balu Holambe vide affidavit No 473/2024 dated 14/05/2024.

0090350841-2

I. No 14430299W Ex Hav Choudhari Sandip Subhash residing at Sortapwadi, Pune have changed my son name from Piyush to Piyush Sandeep Choudhary vide affidavit No 467/2024 dated

14/05/2024.

0090350843-3

I, Malan spouse of JC-162366P Ex Sub Mai (Hony Lt) Vithu Yesare residing at Yerwada, Pune have changed my name from Malan to I Have Changed My Old Malan Vithu Yesare vide affidavit No 471/2024

dated 14/05/2024 0090350841-4

I. Kalpana spouse of JC-458404F Ex Nb Sub Jadhav Balawant Yeshwantrao residing at Pashan, Pune have changed my name from Kalpana to Kalpana Balwant Jadhay vide affidavit No 472/2024 dated 14/05/2024.

0090350841-3

Adfactore 661 I Snehalata Kanwar W/o No. 15146862Y Hav (DSR) Surendera Singh Shekhawat at Residing Rainota (Dhani -Salajiki) Post Office Rajnota,Thesil Kotputli, Dist-Jaipur,

> (Rajasthan) 303110. In my husband's Service record Birtdate wrongly mentioned as 23/05/1987. My correct Birth Date is 01/01/1985. Also my wrong name Snehalata Changed as correct name Snehalata Kanwar. Vide Affidavit No.750/2024 Dated

14/05/2024. 0090350828-1

I. Vijava Najk spouse of No 6327801P Ex Sep Ganesh Prasad residing at Lohagaon, Pune have changed my name from Viiava Naik to Viiava Ganesh Chandola vide affidavit No 469/2024 dated 14/05/2024.

0090350843-1

I, JC-331004W Ex Sub Chipade Sunil Vithal residing at Charholi. Pune have changed my daughter name from Gavatri to Gavatri Sunil Chipade vide affidavit No 470/2024 dated 14/05/2024.

0090350841-5 I have changed my old

name Prashant Vasantrao Shewale to my new name Prashant Vasant Shewale date 15/05/2024 as per uid 0090350854-1

Name From Mallinatha Hunmanhappa Shatlga to NewName Mallinath Hanamant Satalage Gazette No. P-245397 Vide AffidavitNo N2431/24 Dated 22/04/2024. 0090350871-1

I Have Changed My Name from Abdul Razzak Isaq Hannure to Abdul Raiiak Isag Hannure Affidavit No: 3102/2024

0090350842-1 पुणे.

I have changed my old name Zaki Abbas Qasim Alvi to my new name 7aki Δhhas Δlvi

date 15/05/2024 as per

0090350852-1

छोट्या जाहिराती स्वीकारण्याची केंद्रे

सयोग एन्टरप्रायझेस सी/ओ संदीप बुक स्टॉल, स्वजस कॉम्प्लेक्स, परिहार चौक, औंधगाव, पुणे-७. मोबा. ९४२२०१११८१. चोरडिया कम्युनिकेशन्स अर्षद अजित चौरडिया, १७/१८, औंधगाव, कॉसमॉस बँक लेनसमोर,

औंध. पणे-७. फोन २५८८६११८, ९९६०११११२३. श्रद्धा ॲडस श्रीमती उज्ज्वला कोटबागी 'ए' विंग, वास्तु-सुंदर, कुमार क्लासिकजवळ, पुणे-७. मोबा.

९३७१०५५७९९

अप्पा बलवंत चौक में, व्ही, व्ही, मेढी वरुण मेढी, १५३, बुधवार पेठ, जोगेश्वरी मंदिराजवळ, 'गणराज बुक्स'समोर, डीटीडीसी कुरिअरच्या वर, दसरा मजला, पणे-२, फोन ९०२८९६७५०५, ८७९३६४७५०५ (०२०) २४४९२१४९ बिबवेवाडी

ॲड सर्व्हिस अमोल नलावडे स.नं. ६५९/२८, राजीव गांधीनगर. अप्पर शेवटचा बसस्टॉप बिबवेवाडी, पुणे-१७. मोबाईल ९४२०७२९९१४, ९०२१८५१४६०

आकाश ॲडव्हर्टाझिंग सी. एस. सवार, ६४५/१, शॉप नं. ४, रासकर कॅम्पस. बिबवेवाडी मेन रोड, बिबवेवाडी, पुणे-३७. मो. ९९२२२२१२६१.

बाजीराव रोड श्री गणेश ॲडव्हर्टायझिंग

आर. निर्मला, आर. रवी. 'रेमेडी' १९२९, बाजीराव रोड, टेलिफोन भवनसमोर, पुणे-३०. फोन २५२३२७६२, मोबा. ९९२२२२०९८५. बंडगार्डन

ॲपेक्स ॲडव्हर्टायझिंग मापदान फिर्लोश, ऑफिस नं, २६-६-७-८, अशोका मॉल, सन ॲण्ड १२५०, डेक्कन जिमखाना, फर्गसन सॅन हॉटेलसमोर, बंडगार्डन रोड,

भवानी पेठ ग्लोब एन्टरप्रायझेस

पेठ. पुना कॉलेज रोड, पुणे-१. मोबा. ९८९००७३८८३. भोमग्री संवाद ॲड्स.

गवळी बिल्डींगजवळ, पुणे-नाशिक रस्ता, भोसरी, पुणे-३९. चिंचवड

ॲपेक्स ॲडव्हर्टायझिंग श्री. आशफाक ए.शेख, सी-२५ एमआयडीसी कमर्शियल बिल्डिंग नं. १. आयबीएमआर कॉलेजजवळ, चिंचवड, पुणे. फोन २७४७०२८२, ९८२२७९२५८३. मयरेश्वर एन्टरप्रायझेस लोकेश बलकवडे, चाफेकर चौक, चिंचवडगाव, पुणे. मोबा ९४२२०८२१६४ राका ॲडव्हर्टायझिंग श्रीमती विमल बाफना, राका चेंबर्स, पहिला मजला, १०, ओसवाल

मुंबई-पुणे रस्ता, चिंचवड स्टेशन, पुणे-१९. फोन २७४७५०५५, २७४७२२५०

ॲड इंडिया ऑफिस नं. १०२. पहिला मजला. स्टर्लिंग सेंटर. हॉटेल अरोरा टॉवरसमोर, म. गांधी रस्ता, पुणे-१. फोन २६१३१९९३, २६१३५६५९,

मोबा. ९४२२०८३६७०. हिंदुस्तान ॲडव्हर्टायझिंग एजन्सी घोरपडी श्री, हिरो सरतानी, ७. गितांजली कुंज, नेहरू मेमोरियल हॉलसमोर, आंबेडकर रस्ता, पुणे-१. फोन २६१३८११३. २६१३३५१०, ९८२२१९२१८१, ७७७४०३२१८१ फॅक्स

28838869 मिनत ॲडव्हर्टायझिंग मुकुंद सायगांवकर, ८२७/७ दस्तर मेहेर रस्ता, कॅम्प, पुणे-१. फोन २६१३०५४२.

दापोद्री व्हेंटेज ॲडव्हर्टायझिंग ॲण्ड मार्केटिंग ए-१७, 'सी' बिल्डिंग, तिसरा

मजला, काटे रेसिडेन्सी, दापोडी रेल्वे स्टेशनजवळ, दापोडी, पुणे-४११०१२. फोन २७१४३२४३. मोबा. ९८२२८४७२५६, ९८२२१३२५००.

प्राजक्ता ॲडव्हर्टायझिंग श्री. सुधनवा जाधव, ग्रीटवेल,

कॉलेज रोड, पुणे-४. फोन

२५५३१४०९, ६६०१४१३२.

मुंदकल एन्टरप्रायझेस तन्वीर रेहमान शेख, ७१८, भवानी श्री. रोजी सॅम्युएल राजू, ६, युनिक हौसिंग सोसायटी, टेलिफोन एक्स्चेंजजवळ, देहूरोड, पुणे-१. मोबा. ९४२२५१९२६४ फर्गसन कॉलेज रस्ता

धंधानिया एजन्सीज श्री. रवी धंधानिया, पहिला मजला,

देहू रोड

श्रीनाथ प्लाझा, ज्ञानेश्वर पादुका चौक, फर्गसन रस्ता, पुणे-५. फोन २५५२१६९९, २५५३७९३३ कोनार्क मिडिया सोल्युशन प्रा. लि. फ्लॅट नं. ६, पहिला मजला, प्रभा तारा अपार्टमेंट, हॉटेल वैशालीमागे फर्गसन रस्ता,शिवाजीनगर, पुणे-४. फोन ३२६०६०१२. मोबा.

९८२३१४२४१०. टेलिफॅक्स २५५३७०१३. मिरा सोसायटी पार्क, रचना लॉजसमोर, सफारी हॉटेलमागे, एस.टी. स्टॅंडजवळ,

शिवाजीनगर, पुणे-५. मोबा ९४२१०१७४५७. फातिमानगर अरोरा एन्टरपायझेस

राजेश अरोरा, ऑफिस नं. ६३, बिल्डिंग-।, फेज-।।।, परमारनगर, वानवडी, पणे-१३, टेलिफॅक्स ०२०-२६८६०८३४

कन्या इंटरनॅशनल ए-१८, सुचंद्र कॉर्नर, बी. टी. कवडे रोड, घोरपडी,पुणे-१. मोबा.

९४२२०८६७६२, ९९२११७७८१६ हडपसर प्लस मिडिया

फ्लॅट नं. २२, तुलसी कॉम्प्लेक्स, रवीदर्शनसमोर. कल्याण बँकेजवळ गाडीतळ, हडपसर, पुणे-२८. मोबा. ९७६२५४७२५४. पजा एन्टरप्रायझेस एफ-९६. मंत्री मार्केट. हडपसर.

पुणे. मोबा. ९०११०३६१२५ ९८९०६३५४२५ महत्त्वपूर्ण निवेदन पत्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींचा मजव् डव्हर्टाइजिंग कॉपी) स्वीकारण्यापूर्वी काळ

अंडक्टर्डिजन कांपी) स्लीकारण्यापूर्वी काळक तत्त्री जात असराली तरी त्याच्या आशयाग कन्ट्रेन्ट) पडलाळणी करणे शक्य होत नाहं री, आपरण्या वृत्त्रमांभये अक्या अकारानांमध् सिद्ध होणाऱ्या आहिरातीतील आहिरातद पंग्या, सहयोगी संस्था अथवा व्यक्तीबंदिक व्यक्ता केल्यापूर्वे कोणात्याही स्वस्थापी वृक्तसा हा हानी झाल्यास त्यासाठी अथवा वर्षकी हाहरातीलाल आश्रयासाठी इंग्डिक्टन एक्क्से मा.) लिमिटेडला जबाबदार उरविता बेणा हा व्यक्तिक व्यक्तिका आश्रवासाठी () । तिामटङली जबाबदार दरावता वणार ही, त्यामुळे वाण्वकांना आमक्ष असा सत्त्वा देती , जाहिरातदारांना कोणतीडी रक्कम प्रेषित रूपापूर्वी अथवा त्यांच्याबरोबर कोणत्याही रूपाचे संगतिपत्र कार्यासित करणवापूर्वी अथवा ब्राद्या जाहिरातीवर आधारित कोणतीडी कृती एप्यापूर्वी त्यांनी आवश्यक ती चौकशी एयाच्यी खबरदारी घ्यावी.